

RATMONT INDUSTRIES LIMITE

Corporate Office: Unit No. 505, A wing, 5th Floor VIP Plaza, Veera industrial Estate. Off New Link Road, Opp. Citi Mall, Andheri (West), Mumbai - 400053. Tel.: 022-40022510

Detr. 15.01 February, 200410

Dear Sr/Madam.

Not: Stratmost Industries Limited 165E Sorie Code: \$504551

bills liveringer advertisations of tin-Auditod Engelod South for parter ented Documber-11,3553 approximate Visitious Consisting hold on Wednesday, 14th day of February, 2024

With reference to the requisition 47 and other applicable requisitions, if any of 50 M Is stree Onligations and Dischassin Hospitements; Regulations, 2015, we are substiting formwith the copy of nowspaper advertisement, places food establish bereasth shareed report of Biracquiper cliquings of the life Validad Construit Kenalts for aganter ended Decomber 31, 2023 or auditolog in NEWSFUR Decomber 2

more traffictures Limited.



Department of Health National Deworming Day Campaign

Deworming pills are vital for good health and the National Deworming Day campaign is conducted twice a year . 13.2.2024 and mop up day dt. To be implemented on 20.2.2024. In this, boys and girls between 1 to 19 years are fixed according to age group, An anthelmintic pill will be given as done. Shooting of boys and girls attending schools where schools are open by teachers and boys and girls going to Anganwadi by Anganwadi teacherswill be given. Intestinal helminths in children between the ages of 1 and 19 are caused by a soil-transmitted worm. The main reason for this is the lack of cleanliness in the area. Worm infestation is a cause of anemia and malnutrition. Physical and intellectual growth of children is stunted. Keeping this in mind, the purpose of National Deworming Day is to provide deworming pills to all boys and girls between the ages of 1 to 19 years at school and Anganwadicenter level to keep them healthy, improve their nutritional status, education and quality of life.In order to prevent the spread of worms, it is necessary to take precautions such as washing hands, using the toilet, washing vegetables and fruits, regularly cutting and keeping the nails clean, and using shoes or sandals while going out. This campaign civil primary healthlt will be implemented through the Centre.A child aged one to two years will be given half a tablet (200 mg) of dewormer (Tab. Albendazole) dissolved in water. For boys and girls aged two to three years, one whole tablet (400 mg) dissolved in water will be given. For boys and girls aged three to twenty-nine years, one whole tablet (400 mg) is to be chewed with clean water. Taking the pill does not cause any side effects. However, if the worm is present in the child's body, minor stomach pain, burning sensation or in rare cases, vomiting may occur in children. As these side effects are minor in nature, parents

PUBLIC NOTICE

Let it be known to all public that my client's (1) Mr. Aspak Alam Shaikh, (2) Shayra Mohd. Hussain Shaikh, & Alam Shaikh, (2) Shayra Mohd. Hussain Shaikh, & Sabina Makbul Alam Shaikh are lawful owner of flat no. 601, 6th floor, A-wing , Rehab Bldg no. 5, Shanti Nagar Rahwashi (SRA) CHSL, Shanti Nagar, Mahakail Road, opp. MIDC bus depot, Andheri East Mumbai 400093. originally Makbul @Makbool Alam Shaikh was allottee of above said flat premises, he expired on dated 02/05/2021 leaving behind 1) Aspak Alam Shaikh (50n), 2) Sabina Makbul Alam Shaikh (wifelwidow) & 3) Shayra Mohd Hussain Shaikh (married daunther are only lengther in the same of the same Hussain Shaikh (married daughter) are only legal heirs. If any person/persons, Legal heir, has any objection, claim charge of any nature against the above said flat premises the same should be notified within 07 days from the date of publication of this notice in writing to the undersigned with

Pradeep Kumar Tiwa (Advocate High Court Add. 404, 4th floor, Sai Parichay Bldg, Sai Baba Naga Navghar Road, Bhayander East, Thane - 401105.

PUBLIC NOTICE KNOWN ALL PUBLIC SHALL COME that My Clients

NEELU AMARENDRA KUMAR SINGH & 2) AMARENDRA BANSH BAHADUR SINGH, are intend to purchase a flat premises situated at FLAT NO. 504, 5TH FLOOR, BLDG. NO. 25/1, I-WING, MOHAN NENO ESTATE, VILLAGE-KOHOD UDAY KUMAR SHARMA & 2) MITHILA UDAY SHARMA, If any person has any right, title of any nature objection above said premises the same be brought within 15 days from date of publication of notice to the undersigned with cogent evidence else letter no claims of whatsoever in nature shall be

Santosh D. Tiwari Date: 15/02/2024 (Advocate High Court) 15, M.P. Nagar, Near Shobhana Bldg., J.M. Road Pump House, Andheri (E), Mumbai -400 093.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that original Share Certificate bearing No. 18 for five (Five) Shares Bearing Nos from 86 to 90 of late Mr. Rohtash Hotilal Sharma a member of the Gokul Vatika Co-Oprative Housing Society Limited having address at Flat No. C/102, First Floor, admeasuring area 580 sq. ft. built-up area. constructed on the land bearing Survey no. 59, Hissa no. 2 situated in the Village Diwanman, Tal. Vasa Dist Palghar has been lost/Misplaced. The application has been made for issuing duplicate Share Certificate by his legal heir Mr.Ami Rohtash Sharma. The Society hereby invites claims and objections from Claimants/objecto or Objectors for issuance of duplicate share certificate within the period of 14(Fourteer days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs i support of his/her/their claims/Objections for issuance of duplicate share Certificate to the Secretary, Gokul Vatika CHS Ltd, if no Claims objections are received within the period prescribed above it will be presumed that ther do not exist any claims, and the Society shal be free to issue duplicate share Certificate i such manner as is provided under the bye-law of the society.

Date: 15.02.2024 Gokul Vatika CHS Ltd. Vasai, Dist-Palghar

PUBLIC NOTICE Member OF PUBLIC TO TAKE Notice that Smt. Chandbl

E. Ansari was member of Riddhi Co-operative Housing Bldg No.54, Building known "Riddhi Co-operative Housing Society Ltd., Vasant Nagri-II, Village Achole, Vasai-Eas Taluka Vasai, Dist-Palghar, Smt. Chandbhi E. Ansari died on 09/09/2022. My client Mr. Esmail Abdul Ansari have applied to the society for transfer of all right, title, interest and share of deceased in favour of my client in respect of

Any person or persons having any claims, or right, interest title against in respect of said Flat or objections from the heirs or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the decease members in the capital / property of the society are hereby required to intimate me at my address 109, First Floor Shubh Laxmi Shopping Centre, Vasant Nagri, Vasa (East), Dist Palghar 401208, within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society, no claims / objection are received within the period prescribed above, my client shall proceed and complete all the requirements for transfer of said Flat in favour or prospective purchaser and such claim and objections

received thereafter shall be deemed to have been waived. Kailash H. Patil Date: 15/02/2024 (Advocate High Court)



should not panic. Navi Mumbai Municipal

Corporation has a target of 167799 for the said campaign and all the planning has been done for this and according to this a joint meeting of the Health Department, **Education Department** and Integrated Child Development Department is held to train all the concerned (ANM, Asha, Anganwadi teachers, school coordinators etc.), all officials and employees. have come and banners have been put up to

PUBLIC NOTICE

Member OF PUBLIC TO TAKE Notice that Ms. Farzana Shakil Ahmed (nee Farzana Ronaldo D'Silva) is member of AADESHWAR SIDDHI Cooperative Housing Society Ltd, and owner of Flat No.A 303, on Third Floor, Building known AADESHWAF SIDDHI Co-operative Housing Society Ltd., Evershine City, Opp-Sai Baba Temple, Village Achole, Vasai-East Taluka Vasai, Dist-Palghar. By Agreement for sale datred 22/04/2006 Mr. Jagannath Jaysinhrao Surve and Mrs. Sujata Jagannath Surve had purchased said flat from Ms/ Bidkar Builders. Mr. Jagannath Jaysinhrao Surve had died on dated 11/07/2012 and Mrs. Suiata Jagannath Surve had died on dated wirs. Sujata Jagannatri Surve had died on dated 04/11/2010. And society has transferred all right, title, nterest, and share of deceased in favour of **Mr.** Santosh Jagannath Surve AND By Agreement for sale dated 13/05/2016 Ms. Farzana Shakil Ahmed (nee Farzana Ronaldo D'Silva) has purchased sai lat from Mr. Santosh Jagannath Surve.

Any person or persons having any claims, or righ nterest, title against in respect of said Flat or objection from the heirs or heirs or other claimants / objector of of the deceased members in the capital / property of the society are hereby required to intimate me at m address 109. First Floor, Shubh Laxmi Shoppin Centre, Vasant Nagri, Vasai (East), Dist Palgha 401208, within a period of 7 days from the publication of this notice, with copies of such documents and othe roofs in support of his / her / their claims / objections fo ransfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society, if no claims objection are received within the period prescribe above, my client shall proceed and complete all the ents for transfer of said Flat in favour of eceived thereafter shall be deemed to have been

Kailash H. Patil Date: 15/02/2024 (Advocate High Court)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public in general that, my clerits (1 SMT. DEVENDRAMMA TAYAPPA TALARI, Proprietress of MIS. BALAJI TRAVELS, UNDIVIDED 10% SHARE OF COMMERCIAL PREMISES, (2) MR. TUSHAR TAYAPPA TALARI, UNDIVIDED 30% SHARE OF COMMERCIAL DEDMISES (4) MISS. TEL ASDEET TAYABADA TALADI DEDMISES (5) MISS. TEL ASDEET TAYABADA TALADI DEDMISES (5) MISS. TEL ASDEET TAYABADA TALADI PREMISES,(3) MISS TEJASHREE TAYAPPA TALARI UNDIVIDED 20% SHARE OF COMMERCIAL PREMISES, (4) VISHAL TAYAPPA TALARI, UNDIVIDED 20% SHARE OF VISHAL TAYAPPA TALARI, UNDIVIDED 20% SHARE OF COMMERCIAL PREMISES, (5) MS. DEVTA KALAKENDRA PVT. LTD., Director MR. TUSHAR TAYAPPA TALARI, UNDIVIDED 20% SHARE OF COMMERCIAL PREMISES, we are the Lawful owners of bearing GALA No. 1 admeasuring about 1275 Sq. Pt. (Builleup) on Ground Floor in the front side of the Building known as "NUTAN WAREHOUSING COMPLEX" known as "NUTAN WAREHOUSING OWNERS ASSOCIATION," situated at Kedekahan Rail Ragare Kurla COMPLEX" known as "NUTAN WAREHOUSING OWNERS ASSOCIATION" situated at Kolekalyan, Bail Bazar, Kurla KASSOCIATION" situated at Kolekalyan, Bail Bazar, Kurla (West), Mumbai 400 070, lying and being at C.T.S. No. 7597 to 7603 of Village Kole Kalyan, in the Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban, Taluka Andheri and more particularly falls within the limits of "L" ward of Municipal Corporation of Greater Mumbai assessed under its Assesment Tax No. LX0905230760000 under Property Mo. 1, 2486/27/27/88. Prop. 155 Nb. Zono. 0566. and the said building was constructed prior 1969 having Ground plus Two Floors only.

EBRAHIM ARSIWALA & MR. SAIFUDDIN EBRAHIM ARSIWALA on dated 18/10/2023. That the said Gala Alloted by SHRI YAMUNA DEVELOPMENT CORPORATION to MR. SHABBIR EBRAHIM ARSIWALA & MR. SAIFUDDIN EBRAHIM ARSIWALA, on Dated 30

r 1987, and original Allotment Letter missed placed b in cleans. Why dients invite if anyone having any claims against the said Gala by way of sale, exchange, mortgage, lien, gift, trust, lease, use, possession, inheritance, maintenance, easements or otherwise will be brought within 15 days from date of publication of notice to the

ndersigned with cogent evidence else letter on no claim shall b RATNAKAR T. MISHRA

(Advocate High Court) Office: ACBA, 3rd Floor, M.M. Court Andheri, Andheri (E), Mumbai - 69.

PUBLIC NOTICE

nown as Industrial C-2 Type Shed No. C - 2/7, G.I.D.C. Industria Estate. Umbergaon, Admeasuring 627 Sq. Mtrs. within Umbergao Notified Industrial Estate, Ta Jmbergaon, Dist: Valsad is recorde n the name of M/s. Merino Knitting Industrial partners: 1) Mr. Mohamed Yusuf Noorani and 2) Mrs. Raziya Yusuf Noorani or That Mr. Mohamed Yusuf Nooran

expired on 20/11/2019 and Mrs Rajya Yusuf Noorani expired o Mohamed Anees Noorani and 2 Mr. Salman Yusuf Noorani both ar the legal heirs and they applies fo transfer of the above said property in avour of their names: Mr. Mohame Anees Noorani and Mr. Salman Yusu Noorani. Any person having Or Claiming Any Right & Title or Interest against above mentioned property O Part thereof by way of Sale, Gift Lease, Line, Trust, Possession nheritance, Easement, Attachment o otherwise whatsoever in nature ar ereby requested to make the sam known in writing along with notaria certified true copies of documentar proof to the undersigned at the office, the address of which has bee given below, within 10 (ten) days rom the date of the publication failing which Claim/Claims If any shall be deeme to have been waived And / O Abandoned and the title of the sai properly will be presumed to be clea marketable and undisputabl and / or shall be completed withou any reference to such claim o nterest and the same if any shall b

> S R Pate (Advocate & Notary Public)

Sd/

Place: Dombivali, Dist. Thane

Dated: 13/02/2024

Office: Shop No.8, Ground Floor, Rai Sahitva Complex, Near Bank of Baroda, GIDC Umbergaon, Tal.: Jmbergaon, Dist. Valsad - 396171 Mobile - **9824056444**

leemed to have been waived to al

nterest and purpose.

Date: 15/02/2024

create public awareness of the campaign. However, all our children from 1 to 19 years of age. 13.2.2024 and mop up day dt. On 20.2.2024 it is important to maintain good health and improve nutritional status and education by preventing anemia and malnutrition due to deworming by deworming pill . This appeal is being made on behalf of Municipal Commissioner Mr. Rajesh

APPENDIX 16 [Under Bye-law No. 35]

The Form of Notice, inviting claims or objections to the Transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society. PUBLIC NOTICE

Shri/Smt VIDYA VIJAY JOGLEKAR and SHRI. VIJAY MAHESHWAR JOGLEKAR were the joint Members of the Andheri Omkareshwar Co-operative Housing Society Ltd. having address at Jeevan Vikas kendra Marg, Vile Parle (East), Mumbai - 400 057 holding Flai No.401, 4th Floor, in the building of the society, Andheri Omkareshwar Co-operative Housing Society Ltd. One of the co-member, SMT. VIDYA VIJAY JOGLEKAR died on Dt 11/04/2021 at Mumbai without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or objectors to transfer of share in the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society with the Secretary of the Society from the date of publication of the notice till the date of expiry of its period

> For and on behalf of Andheri Omkareshwar Co-operative Housing Society Ltd (Jeevan Vikas kendra Marg, Vile Parle (East), Mumbai - 400 057.) (Secretary/Chairman

Place : Mumbai Date: 14/02/2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to inform all person/s, company, firm, limited liability partnership, Hindu undivided family (HUF), sole proprietor and/or General Public at large that my clients, Mr. Saud Ismail Falke and Mr. Musaddique Ismail Falke, (hereinafter referred to as "my clients") are the absolute owners in respect of the Property mentioned in the Schedule hereunder written.

M/s Sargam Developers through its partners Shankarlal Dungarmal Solanki and Shravandas Tejaram Vaishnav (hereinafter referred to as "said Firm") approached my clients to undertake construction of building(s) on the Property mentioned in the Schedule hereunder written on behalf of my clients. Accordingly, my clients executed with said Firm an Agreement for Development dated 25th March 2014 registered with Joint Sub-Registrar Bhiwandi-3 under Regd. No. 1751/2014 on 28th March 2014 on certain terms and conditions as mentioned therein (hereinafter referred to "said Agreement"). Further, my clients issued a Deed of Power of Attorney dated 27th March 2014 registered with Joint Sub-Registrar Bhiwandi-3 under Regd. No. 1752/ 2014 on 28th March 2014 in favour of Shankarlal Dungarmal Solanki and Shravandas Tejaram Vaishnav partners of said Firm (hereinafter referred to "said POA") granting such powers and authorities on terms and conditions as mentioned therein.

Since, said Firm failed to perform its obligations as set out in the said Agreement, my clients through the Termination Notice dated12th September 2023 issued by their advocate and solicitor under their instructions, cancelled, revoked and terminated the said Agreement and

My clients have now instructed me to inform the public at large that neither said Firm nor its partners, directly or indirectly, or through any person(s)/individual(s)/entity/entities is/are having any claim, right, title or interest of any nature whatsoever and howsoever under any of the documents in respect of the Property mentioned in the Schedule hereunder written or any part thereof and my clients are lawfully entitled to deal with the Property mentioned in the Schedule hereunder written including to develop the same, through any other builder / developer or on their own as my clients may deem fit and proper.

My clients have further instructed me to inform the public at large that the said Firm and its partners shall alone be liable and responsible for all consequences, costs, charges, expenses, penalty, compensations, damages, losses, litigations, etc. including attorney fees for all acts, things, matters and/or deeds done or committed by said Firm and its partners (in the past, present and/or future) in relation to the said Property and/or any part or portion thereof. My clients shall not be liable and responsible for any of acts, things, matters and/or deeds done or committed by said Firm and its partners (in the past, present and/or future) in relation to the Property mentioned in the Schedule hereunder written or any part thereof

ALL THAT pieces and parcels of lands or grounds situated at Village Kon, Taluka: Bhiwandi, District: Thane as detailed below:

Sr No.	Description of Land/s		Hissa No. (H.R.P.)	Area (Sq.meters)	Assessments (Rs.Ps)	
	Survey No.	Hissa No.				
1.	239	1/3 (pt.)	0-08-0	800	0.35	
2.	239	1/1	0-08-0	800	0.45	
3.	239	1/3 (pt.)	0-08-0	800	0.35	
4.	239	1/1 (pt.)	0-08-0	800	0.45	
5.	239	1/2 (pt.)	0-04-0	400	0.25	
6.	239	1/3 (pt.)	0-08-0	800	0.35	
7.	239	1/1 (pt.)	0-10-0	1000	1.00	
8.	239	1/2 (pt.)	0-04-0	400	0.25	
9.	239	1/2	0-04-0	400	0.25	
10.	239	1/3 (pt.)	0-08-0	800	0.35	
11.	239	1/1 (pt.)	0-08-0	800	0.45	
12.	239	1/2	0-04-0	400	0.25	
13.	239	1/3 (pt.)	0-08-0	800	0.35	
Tota	al Area of Plo	ets of Land	0-90-0	9000	1-1	

Place: Mumbai Date: 14/2/2024

Mr. Janu V. Gulati

Sd/-

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client, MR. NILESH DATTAKUMAR SATGHAR was going to Virar Station and my Client's Original Shares Certificate was lost in Auto Rickshaw, on Dated 11/11/2023 time approx 9 am to 10.30 am the Shares Certificate No. 25, of Shares 5, Of Flat No.F303, on the 3rd Floor, in the building known as "M.G.M. NAGAR CO-OPERATIVE HSG. SOCIETY LTD.", Village –Bolinj, Virar West, Tal. Vasai. Dist Palchar Village -Bolinj, Virar West, Tal. Vasai, Dist. Palgha 401303, the Shares of Rs.50/- each numbered from 121 to 125 both inclusive in subject to the Bye-laws of the sai

all person are hereby informed not to deal or carry but an transaction with anyone on the basis of the said missin document. If anyone has already arried out or being came out kindly inform the undersigned in writing on the below mentioned address within 14 days from this present

D. S. TIWARI (Advocate High Cou Branch: - Shop No. 19, Akanksha Tower Nallasopara (E), Tal.-Vasai, Dist.-Thane

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to notify that my client Manish Shashikant Chavan & Minal Manish Chavan who are the owners of "Flat No. M 3, 2nd floor, Dadar Co-operative Housing Society Ltd (Shardashram), Bhavan Shankar Road, Dadar West, Mumba 400028"have intended to sale off their flat to prospective buyer.

Anyone having counter claim may raise the objection inregards to the said flat in writing within 14 days from publishing of this Notice ADV. ARUN G. DESHMUKH Office: Shop No.1, Vinayak Darshar Apartment, Ganesh Peth Lane Dadar (W), Mumbai-400 028 name of her Husband SHRI. KASIMALI ISMAILANSARI, who expired on 10.10.2013 eaving behind my said client as his Wife and legal heir of the deceased estate. So if any legal heirs, person/s, bank, society or company to submit your claims, rights, objections if any in respect of the above pentioned premises at my below address or at the Society's address within 14 days from this notice, failing which, any claim/s, shall be considered as waived off/ abandoned/ giver up or surrendered.

MRS. JAKIRNISA KASIMALI ANSARI, wish to get transfer the Flat No. 404, 4th Floor Building No.2, Saitej Building, Parel Sahyadr Co. Op. Housing Society Ltd., Kasturbha Gandhi Nagar, Dainik Shivneri Marg, Worli,

Mumbai 400018 by executing Release Deed

from all the legal heirs in her name from the

Date:15/02/2024 Adv. Rinku R Mali Add: Shop No.2, Mahavir Chawl, 314, G.K Marg, Lower Parel Mumbai 400013 **Cell**: 9773277718

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी, जि. ठाणे बांधकाम विभाग प्र.स.क्र. ०२ ई-निविदा सुचना क्र. १५९/२०२३-२४

भिवंडी नि.शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागा मार्फत खालील नमुद कामाचे निविदा फॉर्म mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १५/०२/२०२४ ते दि. २२/०२/२०२४ पर्यंत विक्रिस उपलब्ध आहे.

अ.क्र.	कामाचे नांव	अंदाजपत्रकिय रक्कम
१	प्रभाग समिती क्र. २ च्या कार्यक्षेत्रातील वॉर्ड क्र. १२ न्युआझादनगर शिवचंद गुप्ता, मेहराज खान, फातमा अन्सारी, सरिता गौंड यांचे घराजवळील परिसरातील शिवमंदिराकडे जाणारा रस्ता बनविणे.	, , , , , ,

वरील ऑनलाईन निविदा दि. २२/०२/२०२४ पर्यंत द्पारी ४.०० पर्यंत स्विकारण्यांत येतील. तसेच सदरची निविदा ही दि. २३/०२/२०२४ रोजी संध्या. ४.०१ वाजता अथवा कार्यालयीन कामकाजाच्या सोयीप्रमाणे निविदा समिती समक्ष उघडण्यांत येईल. अधिक माहिती महानगरपालिकेच्या उक्त नमुद संकेत स्थळावरुन प्राप्त होऊ शकेल अथवा नविन शासिकय इमारतीमधील ५ मजल्यावरील बांधकाम विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

> (सुरेश भट्ट) प्र. शहर अभियंता भि. नि.शहर महानगरपालिका. भिवंडी.

TPI India Limited

CIN No. L28129MH1982PLC026917 Reg. Office - Plot No. J61, Additional MIDC Murbad, Thane 421401, Maharashtra Phone +91 22873078 . FAX +91 2287 4479 Website: tpiindia.in . E-mail : ir@tpiindia.con Extract of Unaudited Financial Results For the quarter & Nine months ended 31st December 2023

Quarter Quarter Quarter Nine months Year Nine months Particulars 31.12.2022 31.12.2023 30.09.2023 31.12.2023 31.12.2022 31.03.2023 Total Income from Operations 609.01 532.21 445.70 1,664.90 1,668.10 2,132.27 Profit/(Loss) before exceptional and extraordinary items and tax (30.88)(61.62)(13.97)(99.70)(0.49)(36.67)Profit/(Loss) before extraordinary items and tax (36.75)(61.62)(13.97)101.97 (0.49)(36.67)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/o (47.42)(61.62)(13.97)91.30 (0.26)1,589.59 Extraordinary items#) Total Comprehensive Income fo the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 1,589.59 **Equity Share Capital** 429.63 429.63 429.63 429.63 429.63 429.63 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the (1,842.27)(1,792.37)(3,521.15)(1,839.79)(3,521.15) (1,931.09)previous year Earning per equity share of Rs. 10/- each : (Not Annualized) (0.03)(1) Basic (2) Diluted Debt-Equity Ratio Interest Service Coverage Ratio (In times) 0.21 (0.66)0.20 0.10 0.55

The aforesaid results were reviewed by the audit committee of the board and subsequently taken on record by the board of directors of the Company at their meeting held on February 13, 2024. The review report of Statutory Auditor is being filed with National Stock Exchange and available of nse website and Company website. Figures of the previous year have been regrouped and rearranged whereever necessassary, to confirm with the figures for the current year

During the quarter, Company has paid Rs. 25.83 Lakhs to BSE Ltd, out of which Rs. 10.67 Lakhs was pertaining to Fines for non-

Compliance of earlier periods, thus the same were shown as Extraordinary items & balance for re-activation fees.

The entire operation of the Company relate only to one segment viz. polymer based multiple product. Hence Ind AS 108 is not applicable.

As per IND AS 12, Deferred Tax Assets has not been recognised in absence of company's reliable estimates on sufficient future taxable

This statement is as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Though the Code of Social Security 2020 (Code) relating to employee benefits is published in Gazette, the operational date and guideline

with respect to code have not been notified and as such the effect of putting into effect the code were not considered 8. The figures of current quarter ended 31st December 2023 is balancing figures between the unaudited figures in respect of the year to date

ended 31st December 2023 and quarter ended 30th June 2023 & 30th September 2023 which were subjected to limited review.

In accordance with Ind AS -115 - Revenue, GST is not included in Revenue from operations for the quarter ended 31st December 2023.

10. There are no Invester Complaints as on 31st December 2023. By Order of the Board

For TPI India Limited

Date: 13.02.2024 Place: Mumbai

Mr. Bharat C. Parekh Managing Director

SPECIAL RECOVERY AND SALE OFFICER

Office of Dhanashri Mahila Sahakari Patpedhi Maryadit., Through:-Konkan Mahila hakari Patsanstha Federation Ltd., Office:Parshuram Bhavan, Ground Floor, Sukrya Shiv Mhatre Chowk, KoparGaon, Dombivali (West), Tal - Kalyan, Dist - Thane Mail :- tohakeknath@gmail.com

Outward No. SRO/Reco/156/Dhanashri/3300/2024 Date: 13/02/2024 Form 'Z'

(See Rule 107, Sub Rule 11 (D-1)

Notice for taking possession of Immovable Property Where as, the under signed is the Recovery Officer, Shri Eknath C. Tohake Dhanashri Mahila Sahakari Patpedhi Maryadit, 32, Raghukul shyamaprasad Mukharji Road, Station Vibhag, Ambarnath (East), Tal. Ambarnath, Dist. Thane, Through :- Konkan Mahila Sahakari Patsanstha ederation Ltd., under the Maharashtra Co-operative Societies Rules 1961 ssued a demand notice dated 29/11/2023 calling upon the Judgment Debtor Mr. Gautam Shankar Bhadange to repay the amount mentioned in the notice i.e. Rs. 17,32,244/- (in words Rupees Seventeen Lakhs Thirty two Thousand Two Hundred Fourty four Only) on the receipt of the said demand Notice and the Judgment Debtor has failed to deposit the amount, hence the under signed has sued an attachment notice dated 20/12/2023 and attached the immovable roperty described herein below.

he judgment Debtor has failed to deposit the amount, Notice is hereby giver to the Judgment Debtor and all the public-in-general that the under signed has taken possession of the property described herein below in exercise of the owers conferred on him under rule 107, sub rule 11(D-1) of the Maharashtra o-operative Societies Rules 1961 on this 13/02/2024.

The Judgment Debtor in particular and the public-in-general is hereby cautioned not to deal with the property or any transaction pertaining to the said property and any dealing with the property will be subject to the charge of the Dhanashri Mahila Sahakari Patpedhi Maryadit, for Rs. 17,74,401/- and interest thereon.

: Schedule of Property: ALL THAT Piece & Parcel of land bearing Plot No.17 & 18 at Gut No. 58, Hissa No. Part, House No. 6488, admeasuring 285 Sq. Mtrs., Of Manav Sangeet Co-Op. Housing Society Ltd., Mouje Morivali, taluka Ulhasnagar, Thane and within the limits of Ambernath Municipal Council, and within the Registration District Thane, Sub Registration District Ulhasnagar SAID PROPARTY and bounded s follows:-On or towards East: Internal Road, On or towards West: Plot No 19, On or towards North: Plot No. 18, On or towards South: Plot No. 16

(SEAL) Eknath C. Tohake Special Recovery & Sale Officer Office of Dhanashri Mahila Sahakari Patpedhi Maryadit through Konkan Mahila Sahakari Patsansta Federation Maryadit, Dombivali, Dist-Thane

STRATMONT INDUSTRIES LIMITED

Unit No.505, 5th Floor, VIP Plaza, Veera Industrial Estate, New Link Road, Andheri(W) Mumbai: 400053 Tel. No. 022-40022510 : Email ID : contact@stratmontindustries.com : website : stratmontindustries.com CIN No. L28100MH1984PLC339397

Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Month ended 31st Dec., 2023

(Rs. In Lacs) ended 30.09.2023 ended 31.12.2022 Particulars 1. Income from operations 3018.38 119.58 1,150.76 4.360.54 1,855.27 5,264.36 Revenue from operations 3.018.38 119.58 1.154.03 4.363.97 1.855.27 5.283.49 Total Income Expenses Cost of materials Consumed 5,124.61 1,821.70 Purchase of Stock in Trade 2703.21 111.04 999.50 4.298.54 Change in inventories of finished goods, work- in-progress and stock-in-trade 141.10 (167.22)4.84 Employee benefit expense 11.86 7.3 25.09 13.90 33.08 4.26 10.68 14.71 Finance Cost 27.96 Depreciation and amortisation expense 9.97 14.99 41.97 17.02 0.27 4.34 Other expenses 50.44 0.75 51.19 31.56 Total Expenses 2,937.63 116.15 1.174.33 1,277.53 ,835.04 5,173.30 Profit/ (Loss) from before exceptional items and Tax (1-2) 80.76 3.43 (20.30) 86.44 20.23 110.20 Exceptional items Profit /(Loss) before Tax (3-4) 80.76 3.43 (20.30) 86.44 20.23 110.20 Tax expense (incl. Deferred Tax (1.58)(22.58)(36.72)-21.00 Net Profit / (Loss) after Tax (5-6) 59.76 3.43 (21.88) 63.86 20.23 Other Comprehensive Income Items that will not be reclassified to Profit & Loss Items that will be reclassified to Profit & Loss 59.76 3.43 63.86 20.23 73.47 Total Comprehensive Income/(Loss) for the period (7+8) (21.88)Paid-up Equity Share Capital (Face value Rs. 10/- Each) 349.79 10. EPS (Not annualised) 1.7 0.10 (0.63)1.83 0.58 2.10 Basic & Diluted EPS before Extraordinary items

- 1. The above unaudited Financial Results have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors of the company at their meeting held on 14.02.2024
- 2. Status of Investor Complaints during the quarter ended 31st Dec.. 2023.
- Opening Balance: (Nil) Received: (Nil) Disposed off: (Nil) Pending as on 31.12.2023: (Nil)
- 4. The figure of the previous period have been regrouped / rearranged wherever considered necessery.
- 3. Presently the company is primarily engaged in single business segment viz. Trading of Coal /coke and Steel.
 - For STRATMONT INDUSTRIES LIMITED VINEET KUMAR

Date: 14.02.2024 Place: Mumbai

(Managing Director) DIN: 10179396

राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय सुरू करणार

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी) : राज्यात जळगांव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सरू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन परावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमुलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले असून त्यादुष्टीने अशी नर्सिंग महाविद्यालये सुरु करण्यात येत आहे. या ६

शासकीय परिचर्या महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी सुमारे १७३ कोटी ८८ लाख इतका खर्च करण्यात येईल. तसेच पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष सुमारे १३ कोटी ९९ लाख इतका निधी देण्यात येईल. नंदुरबार व गोंदिया येथील परिचर्या महाविद्यालयांसाठी "Scheme for augmenting Nursing Education-Establishment of new Colleges of Nursing (CON) in co-location with Medical Colleges" या केंद्राच्या योजनेत प्रति परिचर्या महाविद्यालय रुपये १० कोटी इतका निधी

मेघ मयूर इन्फ्रा लिमिटेड

: एमएचबी - ११/ ए -३०२, सर्वोदय को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, भविष्य निधी बिल्डिंग जवळ, सर्व्हिस रोड, खेरनगर, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ स्रीअ

ायएन : एल ५१९००एम एच १९८१पीएलसी ०२५६९३ संकेतस्थळ : www.meghmayurinfra
३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आणि
नऊमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निकालांचा सारांश

			(रुपये लाखांत)
अ. क्र.	तपशील	संपलेली अलेखापरीक्षित तिमाही ३१/१२/२०२३	संपलेली तिमाही ३१/०३/२०२३	संपलेली अलेखापरीक्षित तिमाही ३९/९२/२०२२
1	कार्यान्वयनातून मिळालेले एकूण उत्पन्न (निव्वळ)			
2	निव्वळ नफा / [तोटा] कालावधीकरिता (करपूर्व, अपवादात्मक बाबींच्या आधी)	-3.37	-10.31	-0.98
3	निव्वळ नफा / [तोटा] कालावधीकरिता करपूर्व (अपवादात्मक बाबींच्या पश्चात)	-3.37	-10.31	-0.98
4	निव्वळ नफा / [तोटा] कालावधीकरिता करपश्चात (अपवादात्मक बाबींच्या पश्चात)	-3.37	-10.31	-0.98
5	इक्विटी समभाग भांडवल	630	630	630
6	राखीव (पुनर्मूल्यांकन निधी वगळून गेल्यावर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदात नमूद करण्यात आल्यानुसार)			
7	प्रति समभाग अर्जन [समभागांचे दर्शनी मूल्य : रु १० प्रत्येकी] (अपवादात्मक बाबींच्या पूर्वी)			
	मूळ	-0.05	-0.16	-0.02
	डायल्यूटेड	-0.05	-0.16	-0.02
8	प्रति समभाग अर्जन [समभागांचे दर्शनी मूल्य : रु १० प्रत्येकी] (अपवादात्मक बाबींच्या पश्चात)			
	मूळ	-0.05	-0.16	-0.02
	डायल्यूटेड	-0.05	-0.16	-0.02

. वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या वित्तीय निकालांचा अंकेक्षण समितीने आढावा घेतला आहे आणि त्यांची शिफारस केली आहे तसेच कंपनीच्या संचालक मंडळाने दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या बैठकीत त्यांची दप्तरी नोंद घेतली असून त्यांना मान्यता दिली आहे.

विषया असूरी (यां) मान्यवा स्था जाउं इ कंपनीने कंपनी कायदा २०१३ तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम यांच्या अनुसार लेखांकन मानकांचे (इंड ए एस) अनुपालन दिनांक ०९ एप्रिल २०१७ पासून केले आहे, आणि त्याच्या अनुसार है वितीय निकाल इंड ए एस जे कंपनी (इंडियन अकॉटिंग स्टॅंडर्ड्स) नियम २०१५ आणि त्यात कंपनीज (इंडियन अकॉटिंग स्टॅंडर्ड्स) (सुधारणा) नियम २०१६ प्रमाणे करण्यात आलेल्या सधारणा यांच्या अनसार तयार करण्यात आले आहेत. सेबी परिपत्रक क्रमांक सीआयआर / सीएफडी (एफएसी / ६२/२०१६ दिनाकीत ०) बुली २०१६ हमा अनुसार कंपनीने इंड एएस प्रमाणे ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या नऊमाहीसाठी आणि तिमाहीला निकाल तयार केले आहेत. ३ ३९ डिसेंबर २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊमाहीसाठी वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या वित्तीय निकालांचा

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ च्या अनुसार कंपनीच्या वैधानिक राजा (त्रिप्टर) जार्यास्तर जेज इंटरनाजर रिक्वायर्स्ट्स / त्रिप्टर २००५ ज्याराज्य विद्यार्थ विद्यार्थ लेखापरीकार्यानी मर्यादित आवावा घेतला आहे. ४ वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली माहहती हा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विद्य

२०१५ नियम ३३ च्या अनुसार स्टॉक एक्स्चेंज यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या अलेखापरीक्षित सविस्तर तिमाही निकालांचा सारांश आहे. सविस्तर अलेखापरीक्षित वित्तीय निकाल स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळ आणि सुचिबद्ध आस्थापनेच्या संकेत्तस्थळावर उपलब्ध आहेत. (युआरएल म्हणजेच www.bseindia.com आणि www.meghmayurinfra.com) ५. कंपनीचा व्यवसाय हा एकल व्यवसाय प्रकारात येतो त्यामुळे या संदर्भात इंड ए एस १०८ चे डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स येथे लागू नाहीत जे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेट्स ऑफ इंडिया यांनी जारी केले आहे ते लागू नाहीत. मेघ मयूर इन्फ्रा लिमिटेड यांच्या करिता

स्वाक्षरी / -राजेंद्र शाह दिनांक : १४/०२/२०२४ व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०१७६५६३४

pnb punjab national bank

भव्य प्लाझा, १ ला मजला, ५ वा रोड, श्री जैन संघ मार्ग, खार (प) ४०० ०५२. दूर. ०२२-२६०४ ७५०७ ईमेल : bo095620@pnb.co.in जाहीर सूचना

खार पश्चिम शाखा

प्रकाशन सूची अनुसार लॉकर मध्ये आवंटित ग्राहक यांना यादारे सचित करण्यात येते की. लॉकर

प्रकारान सूची अनुसार राजिय ने अजिंदा प्रकार विश्व चाना चाही सूचित करवार चार कर राजिय भाडे धारक पांच्या नावे असून त्यांना वारांवार सूचना देउनहीं त्यांनी धार्कित रक्कांचे वार्त केले नाही आहे. आम्ही, त्यामुळे सूचित करतो की सदर प्रसिद्धी तारखेपासून २८.०२.२०२४ रोजी वा पूर्वी प्रदान करा्वे, बँकेकड़े कोणताही पर्याय नाही आहे प्रंतू म्हणूनच त्यांनी लॉकर तोडण्याचा निर्णय घेतला आहे व बँक नियम अनुसार त्यांना काही दस्तावेज सापडले नाही आहेत, सदर लॉकर करार अनुसार जर काही असल्यास तुम्ही तुमच्या जबाबदारीवर करावे व ०१.०३.२०२४ नंतर लॉकर तोडण्यात येईल व पुढील सूचनेविना सार्वजनिक लिलाव विक्री केला जाईल. खर्च लिलाव प्रक्रियेच्या संबंधात एरीअर्स व अन्य मूल्य यांच्याद्वारे प्रभारित आहे. अनु. लॉकर क्र. लॉकर धारक नाव शाखेचा पत्ता रेंट नियत

쿐.				तारीख
१	एओ००७२४	मोहन रामचंदानी	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	08.08.202
2	एओ००७०६	इंदिरा विश्वनाथ पेडणेकर	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०१.०१.२०२
ş	एओ००६६५	परमीत सिंह सेठी	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०२.०१.२०२
Х	एएन००६५६	हरिष एल हथारामानी	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०१.०१.२०२
ч	एएन००६२०	मंजुळा दुर्गादास शाह	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०१.०१.२०२
ξ	एएल००५३५	मनिंदर कौंर	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०१.०१.२०२
G	एजे००४९१	दिपक जनार्दन धनावडे	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०१.०१.२०२
6	एडी००२०३	सुप्रीमो सिंह चढा	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०२.०१.२०३
٩	एसी००१८९	युआलीया फर्नांडिस	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०१.०१.२०२
१०	एसी००१७२	कु. पद्मा व्ही श्रॉफ व अनिषा सी. श्रॉफ	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	08.08.203
११	एसी००१७१	अंजू बी. धिंगेरजा	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०१.०१.२०२
१२	एसी००१२१	सलिल राजाबाली भयानी	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०१.०१.२०२
१३	एएन००६५७	सलिल राजाबाली भयानी	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०१.०१.२०२
१४	एए०००४२	भगवंत कौंर	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०१.०१.२०२
१५	एए०००३२	कवाजीत कौंर सेठी	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०१.०१.२०२
१६	एए०००५६	विनोद कुमार जी कपाडिया	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०१.०१.२०२
१७	एए००३१८	तान्या सिन्हा	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०१.०१.२०२
१८	एए००३२२	अनुग्रह व्ही. मेहता	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०१.०१.२०२
१९	एए३२एम१	आशिष अगरवाल	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०१.०४.२०२
२०	एए३९एम१	मास्कूद अहमद मलीक ॲन्ड निखात मलीक	पंजाब नॅशनल बँक, खार पश्चिम	०१.०४.२०२

सही/-

कृष्णा वेंचर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : कॉर्पोरेट सेंटर, ७ वा मजला. हॉटेल विट्स अंधेरी कुर्ला रोड,

अंधेरी पूर्व मंबई, महाराष्ट्र ४०० ०५९ सीआयएन : L45400MH1981PLC025151

दूर. ०१२०-६०२७०७१

मेल आयडी : infokrishnaventuresltd@gmail.com

वेवसाइट: www.krishnaventuresltd.com

फॉर्म क्र. आयएनसी-२६

(कंपनी (असमाविष्ट) नियम २०१४ च्या नियम ३० अंतर्गत) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यामधून उत्तर प्रदेश राज्यामध्ये बदल करण्याकरिता जाहिरात मध्य रेल्वे क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, महाराष्ट्र समक्ष (कंपनी (असमाविष्ट) नियम, २०१४ च्या नियम ३०(५) (ए) व कंपनी कायदा, २०१३ च्या सेक्शन १३(४), कंपनी कायदा. २०१३ च्या प्रकरणामध्ये कृष्णा वेंचर्स लिमिटेडच्या प्रकरणामध्ये (सीआयएन -L45400MH1981PLC025151) यांचे नोंदणीकत कार्यालय कॉर्पोरेट सेंटर. ७ वा मजल हॉटेल विट्स अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०० ०५९

भाम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी त्यांचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यामधून उत्तर प्रदेश . १६ये बदल करण्याकरिता कंपनीस सक्षम करण्यास दि. ११ फेब्रवारी, २०२४ रोजी आयोजित केलेल्या कष्ण वेंचर्स लिमिटेड यांच्या सभासदांद्वारे पोस्टल बॅलोट मार्फत जारी विशेष ठरावांचे कंपनीच्या संघटनेच्या मसद्यामध्ये सुधारांची पुष्टी करण्याकरिता कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३ अंतर्गत केंद्र सरकार यांच्याकडे अर्ज

कोणीही व्यक्तीस कंपनीच्या नोदणीकृत कार्यालयाचे सद प्रस्तावित हस्तांतरणा संबंधात बाधित होत असल्यास सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून **चौदा (१४) दिवसांच्य** आत खालील नमुद नोदणीकृत कार्यालय येथे क्षेत्रीय

संचालक यांचा पत्ता क्षेत्रिय संचालक, वेस्टर्न रिजन

मिनीस्टी ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, एव्हरेस्ट, ५ वा मजला

१०० मरीन ड्राईव्ह, मुंबई ४०० ००२, महाराष्ट्र येथे त्यांच्या समक्ष त्यांचे हितसंबंध यांच्या स्वरूपात त्यांचे

आक्षेप नोदणीकृत पोस्ट द्वारे भरणा करून त्यांच्या

नोदणीकृत कार्यालय पत्त्यावर कॉपीरेट सेंटर, ७ वा मजला

हॉटेल विट्स अंधेरी कुर्ला रोड समोर, अंधेरी पूर्व, मुंबई

दि. १४ फेब्रुवारी, २०२४ डीआयएन : ०७१७६०९३

कृष्णा वेंचर्स लिमिटेड यांच्याकरिता व वतीने

नीरज गुप्त

व्यवस्थापकीय संचालक

रण्याचा प्रस्ताव करत आहे.

हाराष्ट्र ४०० ०५९

... अर्जदार/ याचिकाकर्ते

जाहीर सूचना

सामान्य जनतेला सदर सूचनेच्या द्वारे माहिती करून देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. पार्थसारथी पटीत गुहा, यांचे फ्लॅट नंबर ७, बिल्डिंग नंबर ८१, तिसरा मजला, सुमन कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेंड, सुमन नगर, वी. एन. पूरव मार्ग, चेंबूर, मुंबई - ४०० ०७१, महाराष्ट्र, ज्यांचे कार्पेट क्षेत्र ५३६.६८ चौरस मीटर आहे, [''सांगितलेला परिसर''] साठी सुकन्या अल्का विनायक म्हात्रे आणि श्री. गर्थ सारथी गुहा, ह्यांच्या दरम्यान करण्यात आलेल्या मूळ विक्री करार आणि हस्तांतरण दिनांकित २४.११.१९९९, ['सांगितलेला कागदपत्र''], अपरिवर्तनीयपणे हरवले आहे, ज्यासाठी त्यांनी २३.०२.२०२४ रोजी चुनाभट्टी पोलिस स्टेशन, मुंबई येथे हरवलेला अहवाल क्रमांक १६०१२-२०२४ असलेली ''प्रथम माहिती अहवाल'' [''FIR''] नोंदवली आहे, [''हरवलेले ऐवजी गहाळ'']

खाली स्वाक्षरी केलेले वकील याद्वारे नमुद कारण्यात सांगितलेला परिसर आणि हरवलेले ऐवजी गहाव चे संदर्भात विक्री, भेट, भाडेपट्टा, परवाना, वारसा, विनिमय, गहाण, शुल्क, धारणाधिकार, ट्रस्ट, ताबा, देखभाल, विकास, सहजता, हस्तांतरण, संलग्नक, एकतर कोणत्याही खटल्यात नाराज किंवा असंतुष्ट असलेले किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणतेही अधिकार, शीर्षक, स्वारस्य, दावे, मागणी इत्यार्द असलेल्या सर्व व्यक्तींना, बँक आणि वित्तीय संस्थाला आमंत्रित करतो कि त्याने तिच्या/त्यांच दाव्यांच्या/आक्षेपच्या समर्थनार्थ हरवलेले ऐवजी गहाळ आणि इतर पुराव्यांसह लेखी स्वरूपात सदर सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ [पंधरा] दिवसांच्या आत खाली नमूद करण्यात आलेल्या पत्त्यावर कळविण्याची ह्याद्वारे विनंती करण्यात येत आहे. वर नमूद केलेल्या विहित कालावधीत जर कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास, असे कोणतेही

प्रतिकूल दावे/आक्षेप नाहीत असे समजण्यात येईल, आणि जर कोणतेही प्रतिकूल दावे/आक्षेप असल्यास. ते सर्व उद्देश आणि हेतंसाठी माफ केले किंवा सोडले गेले आहे असे मानले जाईल आणि ते सर्वांना ह्यादारे सचित केले जाते की सांगितलेला कागदपत्र हे ''हरवलेले ऐवर्जी गहाळ'' आहेत आणि

त्यांच्याशी कोणतेही व्यवहार करू नये आणि जर असा व्यवहार झाला असल्यास तो मूळतः रद्दबातल आहेतअसे मानन्यात येईल

ठिकाण : मुंबई श्रीमती उषा रवी बेलारा दिनांक : १५ .०२.२०२४ [ऍडवोकेट हाई कोर्ट, बॉम्बे] ४९/४, पहिला मजला, शिवाजी चौक, मुलुंड कॉलोनी, मुलुंड [पश्चिम]

मुंबई - ४०० ०८२, महाराष्ट्र ई-मेल आईडी: adv.usharavibellara@gmail.com संपर्क क्रमांक: +९१ ९८२१३ ९९९१३

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

कॅनरा बँक, गोडदेव शाखा, पत्ता : निकीशा आर्केड फाटक रोड, भाईंदर पूर्व, ठाणे ४०१ १०५ संदर्भ : १५४७०/सरफैसी /१३(४)/ युनिव्हर्सल कोरोजन/२०२३

ज्याअर्थी अधोहस्ताक्षरित कॅनरा बँक यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्य्रिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा, ५४/२००२) अंतर्गत व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार १. श्री. शंभू राजू कुंदर राहणार फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, डी विंग, चंदन क्लासिक, ए, बी व डी सीएचएस लि., जुना पेट्रोल पम्पच्या मागे, मीरा भाईंदर रोड, मीरा रोड पूर्व, जिल्हा ठाणे ४०१ १०७ व श्रीम. प्रेमलता शंभू कुंदर राहणार फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, डी विंग, चंदन क्लासिक, ए, बी व डी सीएचएस लि., जुना पेट्रोल पम्पच्या मागे, मीरा भाईंदर रोड, मीरा रोड पूर्व, जिल्हा ठाणे ४०१ १०७ यांना सूचनेमध्ये निर्देशित सचना अनुसार रक्कम रु. १६,२५,८२२,६६ (रु. सोळा लाख पंचवीस हजार आठशे बावीस व सहासष्ट पैसे मात्र) अधिक अलागू व्याज व प्रभार सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना दि. २१ ऑक्टोबर, २०२३ जारी केली होती.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की. अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्या कलम १३ (X) अंतर्गत सहवाचन सदर नियम ८ व ९ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. ०८ फेब्रुवारी, २०२४ रोजी ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदारांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार व

नये व असे कोणतेही व्यवहार हे कॅनरा बँक, गोडदेव शाखा यांच्या प्रभारांतर्गत रक्कम रु. १६,२५,८२२.६६ (रु. सोळा लाख पंचवीस हजार आठशे बावीस व सहासष्ट पैसे मात्र) अधिक त्यावरील व्याज रकमेच्या अधीन असेल. स्थावर मालमत्तेचे विवरण

फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, डी विंग, चंदन क्लासिक, ए, बी व डी सीएचएस लि., जुना सर्व्हें क्र. ५२६, नवीन सर्व्हें क्र. ६९, हिस्सा क्र. ५, गाव भाईंदर, जुना पेट्रोल पम्पच्या मागे, मीरा भाईंदर रोड, मीरा रोड पूर्व, जिल्हा ठाणे ४०१ १०७.

उत्तरेस : फ्लॅट क. २०X दक्षिणेस : खुली जागा पूर्वेस : फ्लॉट क्र. २०२ पश्चिमेस : खुली जागा

नोंदणीकरण उप-जिल्हा भाईंदर ठाणे यांच्या मर्यादेतील दिनांक : ०८.०२.२०२४

क्वांटम डिजिटल व्हिजन (इंडिया) लिमिटेड

सीआयएन :एल ३५९९एम एच १९८०पीएलसी ३०४७६३

४१६, हबटाऊन सोलारिस, एन एस फड़के मार्ग, तेली गल्ली समोर

अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०६९ इन

३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी

प्राधिकृत अधिकारी ठिकाण : गोडदेव कॅनरा बँक

EMERALD LEISURES LIMITED

CIN:L74900MH1948PLC006791 Address: Plot No.366/15, Club Emerald Swastik Park, Near Mangal Anand Hospital, Chembur, Mumbai, Maharashtra, 400071 Email id: info@clubemerald.in; website: www.clubemerald.in

(Extract of Un-audited Financial Result for the Quarter ended 31st December 2023) Rs. In Lakhs Quarter Ended Nine Months Ended Year Ended 31-12-23 30-09-23 31-12-22 UNAUDITED) (UNAUDITED) (UNAUDITED) 31-12-23 31-12-22 (UNAUDITED) (UNAUDITED) (AUDITED) Total income from operations 1050.40 442.07 729.66 395.02 1171.74 1488.5 2 Total Expenses 636.50 1246.22 580.67 1882.72 1585.39 2485.5 3 Net Profit/ (Loss) before tax and exceptional items -194.42 -516.56 -185.64 -710.98 -534.99 -996.99 4 Net Profit/ (Loss) before tax after exceptional items -194.42 -516.56 -185.64 -710.98 -534.99 -996.9 5 Net Profit/ (Loss) after Tax -194.42 -516.56 -185.64 -710.98 -534.99 -1014.2 6 Total Comprehensive Income -194.42 -516.56 -185.64 -710.98 -534.99 -1012.9 7 Equity Share Capital (F.V @5/-) 250.31 250.31 250.31 250,31 250.31 250.3 8 Earning Per Share Basic -3.88 -10.32 -14.20 -10.69 -20.2 Diluted -3.88 -10.32 -10.69 -20.23 Note: The above is an extract of the detailed format of Quarter ended December 31st, 2023 Un-audited Financial Results filed with the Stock Exchange

under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure reuirements) Regulations, 2015. The above financial results have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meeting held on 14th Febuaray, 2024.

Rajesh Loya Whole Time Director

DIN: 00252470

Place: Mumbai Date: 14.02.2024

केसर पेट्रोप्रोडक्ट्स लिमिटेड (सीआयएन : L232009PN1990PLC054829)

नोंदणीकृत कार्यालय : डी-७/११, एमआयडीसी लोटे परशुराम, तालूका खोड, रत्नागिरी - ४१५ ७२२. दूर. क्र. ०२३५६-२७२३३९ ईमेल आयडी : info@kesarpetroproducts.com वेबसाइट : www.kesarpetroproducts.com

दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श (रु. लाखात)

			तिमाही अस्वेरकरिता		अर्थ वर्ष अ	ाखोरकरिता	वर्ष अखेरकरिता
अनु. क्र.	ववरण	३१.१२.२०२३	३०.०९.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०२३
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٧.	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न	8,0823	३,१४३	२,०९२	१०,४८८	८,९८३	१२,१४५
۶.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	१९७		રવ	२५७	٤۶	९८
э.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपरचात)	१९७	પ શ	રવ	२५७	٤۶	९८
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व/चा अतिरिक्त बाबीपश्चात)	१४७	₹9	२०	१९१	६३	১ ৯
ч,	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सवसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	_	-	-	-	-	-
ξ.	प्रदानित शेअर भांडवल	९६७	९६७	९६७	९६७	९६७	९६७
৬.	राखीव मूल्य (गत लेखा वर्षाच्या उर्वरित ताळेबंदामध्ये राखवी वगळता)	_	-	-	-	-	१०,९८०
۷.	उत्पन्न पति शेअर (रु. १/- प्रत्येकी) (चालू व खांडित कार्यचलनाकरिता)	0.84	0,08	0.02	0.20	0.09	0.04
१)	मूळ						
۲)	सौम्य	0.84	0.08	0.03	0.70	0.06	0.04
टिप: १ वरीत	न हे सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आ		2-81 = 80	>> sixfa		- 1	- 1

चन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह दि. १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी आयोजित लेख समिती द्वारे मर्यादित केला आहे व दि. १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी त्यांच्या सभेमध्ये संचालक मंडळाद्वारे मंजूर केला आहे. वित्तीय अहवाल कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छे १३३ अंतर्गत विहित भारतीय लेखा स्टॅंडर्ड यांच्यासह तयार केलेला सदर अहवाल व विस्तत प्रॅक्टीसेस व पॉलिसीज आहेत.

मंचालक मंडळाच्या आदेशान्वये व वतीने

केसर पेटोप्रोडक्टस लिमिटेड करिता रमजान डोख

ठिकाण : मुंबई

स्ट्रॅटमोंट इंडस्ट्रीज लिमिटेड युनिट क्र. ५०५, ५ वा मजला, व्हीआयपी प्लाझा, वीरा इंडस्ट्रियल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३.

दर. क्र. ०२२-४००२२५१० ईमेल आयडी : contact@stratmontindustries.com वेबसाइट : stratmontindustries.com सीआयएन क्र. L28100MH1984PLC339397 दि. ३१ डिसेंबर, २०२३ अखेरकरिता तिमाही व नउ महिने अखेरकरिता स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल

तिमाही अखेर तिमाही अखेर नियाही अखेर नउ महिने अखेर ३९.१२.२०२३ ३९.१२.२०२२ ३०.०९.२०२३ ३९.१२.२०२३

नउ महिने अखेर ३१.१२.२०२२ वर्ष अखेरकरिता ३१.०३.२०२३

स्ट्रॅटमोंट इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

		yn.	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
۶.	कार्यचलनातून उत्पन्न	8		, , ,			,	, , ,
	कार्यचलनातून महसूल		३०१८.३८	११९.५८	१,१५०.७६	४,३६०.५४	१,८५५.२७	५,२६४.३६
	अन्य उत्पन्न		-	-	३.२७	3.83	-	१९.१३
	एकूण उत्पन्न		३,०१८.३८	११९.५८	१,१५४.०३	४,३६३.९७	१,८५५.२७	५,२८३.४९
٦.	खर्च	2						
	साहित्यांचे उत्पन्न मूल्य							
	स्टॉक इन ट्रेडची खरेदी		२७०३.२१	१११.०४	999.40	४,२९८.५४	१,८२१.७०	५,१२४.६१
	फिनीश्ड गुड्स, वर्क-इन-प्रोग्रेस व स्टॉक-इन- ट्रेडच्या इन्वेटरीजमध्ये बदल		१५७.८९	-	१४१.१०	(१६७.२२)	(8.90)	(४७.६८)
	कर्मचारी लाभ खर्च		११.८६	85.8	७.३१	२५.०९	१३.९०	33.0८
	वित्त मूल्य		४.२६	-	१०.६८	२७.९६	-	१४.७१
	डेप्रीएशन व अमोर्टिजेशन खर्च		9.96	-	१४.९९	४१.९७	-	१७.०२
	अन्य खर्च		40.88	०.२७	०.७५	48.88	8.38	३१.५६
₹.	एकूण खर्च		२,९३७.६३	११६.१५	8,808.33	४,२७७.५३	१,८३५.०४	५,१७३.३०
٧.	अतिविशेष बाबी व कर पूर्व नफा/(तोटा) (१-२)	3	८०.७६	\$.83	(२०.३०)	८६.४४	२०.२३	११०.२०
ч.	अतिविशेष बाबी	8	_	_	_	_	_	-
ξ.	कर पूर्व नफा/(तोटा) (३-४)	ų	८०.७६	3.83	(२०.३०)	८६.४४	२०.२३	११०.२०
9.	कर खर्च (डिफर्ड कर समाविष्ट)	ε	-29.00	-	(१.५८)	(२२.५८)	_	(३६.७२)
۷.	कर पश्चात निव्वळ नफा/(तोटा) (५-६)	9	५९.७६	3.83	(22.89)	६३.८६	२०.२३	७४.६७
	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न	6						
	नफा वा तोटा वर्गीकृत करण्यात न आलेल्या बाबी	-	-	-	-	-	-	-
	वर्गीकृत केलेल्या नफा वा तोटा समाविष्ट	-	_	_	_	_	_	_
	कालावघीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (तोटा) (७+८)		५९.७६	\$.83	(२१.८८)	६३.८६	70.73	७४.६७
۹.	प्रदानित इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	9	३४९.७९	३४९.७९	३४९.७९	३४९.७९	३४९.७९	३४९.७९
90.	ईपीएस (वार्षिकी नाही)	90	१.७१	०.१०	(0.53)	१.८३	0.46	२.१०
	अतिविशेष बाबी पूर्व सौम्य व मूल्यांकन		१.७१	0.80	(0.53)	8.63	0.46	२.१०

१. वरील अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल दि. १४.०२.२०२४ रोजी त्यांच्या सभेमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मर्यादित व लेखा समिती द्वारे अहवालीत केला आहे. २. दि. ३१ डिसेंबर, २०२३ अखेर तिमाही दरम्यान इन्वेस्टर तक्रार अहवाल

भारती विकास अस्ति है। अभिपतींग बेलन्स : शून्य स्विकृत : शून्य डिस्पोन्ड ऑफ : शून्य प्रलंबित ३९.१२.२०२३ शून्य ३. कंपनीचे सध्याचे कोअल/ कोक व स्टीलचे टेडिंग अर्थात सिंगल बिझीनेस सेगमेंट आहे.

४. गत कालावधीकरिता आकडेवारी वर्गीकृत/ पुन:निर्धारित केली आहे.

ठिकाण : मुंबई

सही/-

अनु. क्र.

(रुपये लाखांत

संपलेले वर्ष

लेखापरीक्षित

8E. 00

ę. ७**९**

ę. ७**९**

स्वाक्षरी /

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ००६२२७३६

मागील वर्षी संपलेली

तिमाही/

अलेखापरीक्षित

8. 60

अलेखापरीक्षित

33६. २९

विनीत कुमार (व्यवस्थापकीय संचालक) डीआयएन : १०१७९३९६

युवराज हायजीन प्रोडक्ट्स लिमिटेड सीआयएन : L74999MH1995PLC220253 नोदणीकत कार्यालय: प्लॉट क्र. ए-६५०. टीटीसी इंडस्टियल इस्टेट. एमआयडीसी. महापे. पावने गाव. नवी मंबई ४०० ७०५

दूर. ०२२-२७७८४४९१ ईमेल : yhpl@hic.in वेबसाइट : www.hic.in दि. ३१.१२.२०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नउ महिने अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

(रकम रु. लाखात) (ईपीएस वगळता)

अनु. क्र.	विवरण	तिमाही अखोरकरिता ३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	तिमाही अखोरकरिता ३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	नउ महिने अखेरकरिता ३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	नउ महिने अखेरकरिता ३१.१२.२०२२ (अलेग्जापरीक्षित)	वर्ष अखेरकरिता ३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)
۶.	कार्यचलनामधून एकूण महसूल	429.30	४९२.२३	१,४७७.७३	१,५५८.८९	२,०१९.१५
٦.	कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)	१२.८५	(२४.४१)	७.६४	(१२५.५०)	(१२७.९६)
₹.	कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)	१२.८५	(२४.४१)	७.६४	(१२५.५०)	(१२७.९६)
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	१२.१०	(२१.८९)	૪.હપ	(११७.९८)	(११७.९६)
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	१२.३५	(२१.७३)	પ . પ શ	(११७.४९)	(११६.९४)
ξ.	प्रदानित इकिटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १/- प्रत्येकी)	९०६.५६	९०६.५६	९०६.५६	९०६.५६	९०६.५६
৬.	राखीव (गत वर्षाच्या ताळेबंद अनुसार मूल्यांकन राखीव वगळता)	_	-	-	-	(१,३७२.९८)
۵.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १/- प्रत्येकी) (चालू व खांडित कार्यचलनाकरिता)					
	मूळ	०.०१	(0.02)	०.०१	(0.83)	(6,83)
	सौम्य	०.०१	(0.02)	०.०१	(0.83)	(0.83)

ए. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह तिमाही अखेर अलेखापरीक्षित

वित्तीय अहवालाच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. संपूर्ण तिमाहीअछोर अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा प्रारूप कंपनीची वेबसाइट <u>www.hic.in</u> व स्टॉक एक्सचेज वेबसाइट बीएसई लि. www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

बी. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा मंडळाद्वारे मंजूर लेखा समिती द्वारे पाहण्यात आली आहे व तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल दि. १३ फेब्रुवारी, २०२४

लिमिटेडकरिता सही / -विशाल कंपानी व्यवस्थापकीय मंचालक

टीप :

रोजी आयोजित केला आहे. कंपनीचा वैधानिक लेखा अहवाल सदर अनुसार मर्यादित केला गेला आहे. यवराज हायजीन प्रोडक्टस

दि. १३ फेब्रुवारी, २०२४

श्रेयस इंटरमेडिएट्स लिमिटेड (सीआयएन : L24120PN1989PLC145047)

कार्यान्वयनातून मिळालेले एकूण उत्पन्न

एकूण सर्वकष उत्पन्न कालावधीकरित भाणि अन्य सर्वंकष उत्पन्न यांचा समावेश आहे

निव्वळ नफा / [तोटा] कालावधीकरिता (करपूर्व आणि अपवादात्मक बाबींच्या पूर्व)

निव्वळ नफा / [तोटा] कालावधीकरिता करपर्व (अपवादात्मव

कालावधीकरिता निव्वळ नफा (तोटा) करपश्चात (अपवादात्मक बार्बीच्या पश्चात)

कार्यान्वयनासाठी) [समभागांचे दर्शनी मृत्य : इ १० प्रत्येकी] प्रति समभाग अर्जन (अर्खेडित आणि खंडित (ए) मृत्क (६) (बी) डायन्यूटेड (७)

संकेतस्थळ www.qdvil.in येथे उपलब्ध आहेत.

बाबींवर झालेला परिणाम तळटीप मध्ये देण्यात येईल.

सूचना : ए. वरील प्रमाणे नमूद केलेला सारांश स्टॉक एक्स्चेंज यांच्याकडे सेबी [लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स] नियम २०१५ चा नियम ३३ अनुसार सादर करण्यात आलेल्या विस्तृत

तिमाही निकालांची विस्तृत पत्रके स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळ तसेच सूचिबद्ध आस्थापनेचे

क्वांटम डिजिटल व्हिजन (इंडिया) लिमिटेड यांच्या करिता

बी. लेखांकन धोरणातील बदलामुळे नफा / तोटा, एकुण सर्वंकष उत्पन्न किंवा अन्य कोणत्याही वितीय

नोंदणीकृत कार्यालय : डी-२१-२४, एमआयडीसी लोटे परशुराम, तालूका खोड, रत्नागिरी ४१५ ७२२ द्र. क्र. ०२३५६-२७२४७१ ईमेल आयडी : info.shreyasintermediates@gmail.com वेबसाइट : www.shreyasinerm

तिमाही निकालांचा सारांश आहे.

स्थळ : मंबर्ड

दिनांक : १३/०२/२०२४

	विवरण		तिमाही अखोरकरिता		अर्ध व	वर्ष अखेरकरिता	
अनु.क्र.		३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२ (लेखापरीक्षि
٧.	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न	-	१४	१४	२६	88	,
٦.	कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	(६०)	(४९)	(५२)	(१४६)	(१४३)	(१५
₹.	कर पूर्व कालावधीकरिता (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/ (तोटा)	(६०)	(४९)	(५२)	(१४६)	(\$8\$)	(१५
٧.	कर पश्चात कालावधीकरिता (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	(६०)	(४९)	(५२)	(१४६)	(१४३)	(१५
ч.	कालावधीकरिता एकूण अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सवसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	-	-	-	-	-	
ξ.	प्रदानित इक्किटी शेअर भांडवल	७,०८५	७,०८५	७,०८५	७,०८५	७,०८५	6,0
6 .	राखीव मूल्य (गत लेखा वर्षाच्या उर्वरित ताळेबंदामध्ये राखवी वगळता)	-	-	-	-	-	(५,५३
८.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी) (चालू व खांडित कार्यचलनाकरिता)	(0.06)	(0.09)	(0.09)	(0.28)	(0.20)	(0.7
٤)	मूळ						
?)	सौम्य	(٥.٥८)	(৩.০৬)	(0.06)	(0.28)	(0.70)	(0.7

समिती द्वारे मर्यादित केला आहे व दि. १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी त्यांच्या सभेमध्ये संचालक मंडळाद्वारे मंजूर केला आहे. वित्तीय अहवाल कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित भारतीय लेखा स्टॅंडर्ड यांच्यासह तयार केलेला सदर अहवाल व विस्तृत प्रॅक्टीसेस व पॉलिसीज आहेत . सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेज सह दाखाल वित्तीय अहवालाचा प्रारूप आहे. संचालक मंडळाच्या आदेशान्वये व वतीने

दि. १३ फेब्रुवारी, २०२४

सुर्या पकाश पांडे संचालक

श्रेयस इंटरमेडिएट्स लिमिटेडकरित

ठिकाण : नवी मुंबई

डीआयएन : ०३३३५७१७